

प्रकल्पग्रस्तांना शासकीय /निमशासकीय सेवेत गट-क व गट-ड मधील पदांवर नियुक्ती देतांना उच्चतम वयोमर्यादा शिथिल करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय , क्रमांक प्रकल्प-१००६/मु.स.३९६/प्र.क्र.५६/०६/१६-अ,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ३ फेब्रुवारी, २००७.

- संदर्भ : १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक एसआरव्ही-१०७८/पीएपी/१२, दि.२२.९.१९७८.  
२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक एईएम-१०८०/३५/१६-अ, दि.२१.१.१९८०.  
३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक एसआरव्ही-१०९४/१००४/प्र.क्र.३०/१६-अ, दि.१७.११.९४.  
४) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक एईएम-१०९९/प्र.क्र.४७/९९/१६-अ, दि.२४.२.२०००.  
५) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक विसआ-१००१/६०/प्र.क्र.१३९/०१(भाग-१)/१६-अ, दि.३०.५.२००३.  
६) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय , क्रमांक एसआरव्ही-२००४/प्र.क्र.१९/२००४/१२, दि.१७.८.०४.  
७) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.न्याप्र.१००३/९९/प्र.२/०३(भाग-२)/१६-अ, दि.२५ १०.०५

प्रस्तावना :-

प्रकल्पग्रस्त किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांना बृहन्मुंबई बाहेरील शासकीय व निमशासकीय सेवांमधील गट-क (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) व गट-ड मधील पदांवर नियुक्त्या देताना संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये उच्चतम वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली होती. तसेच संदर्भाधीन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये बृहन्मुंबईतील शासकीय निमशासकीय कार्यालयातील गट-ड मधील पदांवरील प्रकल्पग्रस्तांच्या नियुक्त्यांसाठीही ही सवलत देण्यात आली होती. संदर्भाधीन क्र.२ च्या शासन निर्णयान्वये प्रकल्पग्रस्तांना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये नियुक्त्या देण्यासाठी एकूण संवर्ग बळाच्या ५% पदांवर सर्वोच्च प्राथम्य देण्यात आले असून संदर्भाधीन क्र.३ च्या शासन निर्णयान्वये प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या सर्वोच्च प्राथम्यक्रमात भूकंपग्रस्तांचाही समावेश करण्यात आला आहे. संदर्भाधीन क्र.५ च्या शासन निर्णयान्वये प्रकल्पग्रस्तांना शासकीय /निमशासकीय सेवेतील गट-क व गट-ड मधील पदांवर नियुक्त्या देण्यासाठी उच्चतम वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३५ वर्षांपर्यंत व मागासवर्गीयांसाठी ४० वर्षांपर्यंत शिथिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता संदर्भाधीन क्र.६ च्या शासन निर्णयान्वये शासन सेवेतील प्रवेशाची कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३३ वर्ष व मागासवर्गीयांसाठी ३८ वर्ष ठरविण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पग्रस्तांना वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता अबाधित रहाणे अपेक्षित आहे. हे विचारात घेऊन शासनाने आता पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

प्रकल्पग्रस्तांना शासकीय /निमशासकीय सेवेतील गट-क व गट-ड मधील पदांवर नियुक्त्या देण्यासाठी सर्वसाधारण उच्च वयोमर्यादा सरसकट ४५ वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांच्या आरक्षणामध्ये भूकंपग्रस्ताचाही समावेश असल्याने सदर आदेश भूकंपग्रस्तांनाही लागू आहेत. सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केली असल्याने मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त उमेदवारांनाही ४५ वर्षांपर्यंतचीच सवलत राहिल.

संदर्भाधीन क्र.७ नुसार पदभरतीबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने तसेच मा.प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार "शासनाने शासकीय सेवेत गट-क आणि गट-ड सेवाभरतीची एकत्रित मार्गदर्शक तत्वे शासन परिपत्रक क्र.न्याप्र.१००३/९९/प्र.२/०३(भाग-२)/१६-अ, दि.२५ ऑक्टोबर, २००५ अन्वये निर्गमित करण्यात आली आहेत. त्यानुसारच पदभरती करणे आवश्यक आहे."

हे आदेश शासकीय सेवा, शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषदा आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, अशी प्राधिकरणे, सेवा व संस्था यामधील नियुक्त्यांसाठी लागू राहतील.

हे आदेश या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( परमेश्वर जकिकोरे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. राज्यपाल यांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
३. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव,
४. सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मुख्य सचिव,
६. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव,
७. \*प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई,
८. \*प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई
९. \*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई,
१०. \*प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त, मुंबई,
११. \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१२. \*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
१३. \*सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,
१४. सर्व विभागीय आयुक्त,
१५. राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक,
१६. सर्व जिल्हाधिकारी,
१७. सर्व महापालिकांचे आयुक्त,
१८. सर्व जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१९. सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदा/नगरपालिका,

- २०.महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,  
२१.सर्व मंत्रालयीन विभाग,  
२२.मंत्रालयीन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,  
२३.सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,  
२४.निवड नस्ती

\*पत्राने